



सिंबायोसिस महिला वैद्यकीय महाविद्यालय सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय (डीम्ड युनिव्हर्सिटी)

(यूजीसी कायदा 1956 च्या कलम 3 अंतर्गत स्थापित)

'ए' ग्रेडसह नॅकने पुन्हा अधिकृत केले

संस्थापक: प्रा. डॉ. एस. बी. मुजुमदार, एम. एससी. पीएच. डी (भारताच्या राष्ट्रपतींनी पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलेले)

शरीररचनाशास्त्र विभाग

ऐच्छिक देहदानासाठी मार्गदर्शक तत्वे आणि सूचना

I. देहदानाच्या नोंदणीकरिता आवश्यक असणारी कागदपत्रे:

1. खालील पैकी कोणतेही एक ओळखपत्र - आधार कार्ड / पॅनकार्ड / पासपोर्ट
2. देहदान करणाऱ्या व्यक्तीचा पत्त्याचा पुरावा - आधार कार्ड
3. २ पासपोर्ट साईझ फोटो

II. देहदान करतेवेळी लागणारी कागदपत्रे:

1. एखाद्या रजिस्टर्ड MBBS डॉक्टरांनी दिलेला मृत्यूचा दाखला.
2. संबंधित योग्य अधिकाऱ्याकडून स्मशान दाखला. या मध्ये देह सिंबायोसिस मेडिकल कॉलेज फॉर वूमन, लवळे, पुणे, ला दान करत असल्याची नोंद करून घेणे ही विनंती.
3. कोव्हीड नेगेटिव्ह प्रमाणपत्र: जर शेवटच्या ४ दिवसात रुग्णाची कोव्हीड चाचणी झाली नसेल तर, संस्था ती चाचणी होण्याकरिता तुमच्या कुटुंबाला सर्वतोपरी मदतीसाठी प्रयत्नशील राहिल.
4. २ जवळच्या नातेवाईकांची सही देहदानाच्या अर्जावर आवश्यक आहे. मृत्यूनंतर देहदान करताना हे नातेवाईक हजर असले पाहिजेत.
5. जवळच्या नातेवाईकांचे ओळखपत्र. (आधार कार्ड)

III. सूचना:

1. कायदेशीर वारस किंवा जवळच्या नातेवाईकांनी देहदान केलेल्या व्यक्तीच्या मृत्यूबद्दल त्यांच्या मृत्यू पश्चात संस्थेला लगेच कळवावे.
2. देह संस्थेला ४ तासांच्या आत दान केला पाहिजे. जर ४ तासांपेक्षा अधिक वेळ लागणार असेल तर देह शीतगृहात ठेवला पाहिजे.
3. मृतदेहाबद्दलच्या कागदपत्रांची पडताळणी शरीररचनाशास्त्र विभागात केली जाईल. नातेवाईकांना कागदपत्रांच्या पडताळणीसाठी यावे लागेल.

4. देहदान ऐच्छिक आहे.
5. दान केलेले देह लगेच वापरले जातील किंवा त्यांचे पुढील वापराकरिता काही काळ जतन केले जाईल.
6. पूर्ण वापर झाल्यानंतर उरलेले शारीरिक भागांची वैज्ञानिक रित्या भारत सरकारच्या मार्गदर्शक तत्वांप्रमाणे विल्हेवाट लावली जाईल.
7. देहदानाचा अर्ज भरला म्हणून संस्थेने मृतदेह स्वीकारणे अनिवार्य नाही. देह स्वीकारावा किंवा नाही हा संस्थेचा निर्णय असेल आणि तो पूर्णपणे संस्थेच्या गरजांवर अवलंबून राहिल याची नोंद घ्यावी.

IV. देहदान खालील परिस्थितींमध्ये नाकारण्यात येईल:

1. संसर्गजन्य मृतदेह
2. HIV संसर्ग झालेला मृतदेह
3. कावीळ झालेला मृतदेह
4. क्षयरोग झालेला मृतदेह
5. भाजून मृत झालेला देह
6. कर्करोग
7. झोपून राहिल्यामुळे झालेल्या जखमा
8. अपघाती मृत्यू
9. शवविच्छेदन झालेला देह
10. आत्महत्या
11. दुसरे कोणतेही न्यायवैद्यकीय कारण
12. कोव्हीड पॉसिटीव्ह
13. अधिकाऱ्यांच्या मते दुसरे कोणतेही कारण ज्यामध्ये देह आवश्यक कारणासाठी स्वीकारण्याच्या स्थितीमध्ये नाही.

V. मृतदेह स्वीकारल्यानंतर संस्थेकडून मिळणारी कागदपत्रे:

1. देहदान प्रमाणपत्र दिले जाईल.
2. वाहतुकीची सोय केली जाईल. क्वचित प्रसंगी कुटुंबालाच वाहतुकीची सोय करण्याची विनंती करण्यात येईल. अशा वेळेला संबंधित खर्च परत करण्यात येईल.

कृपया नोंद घ्यावी:

नातेवाईक किंवा मित्रपरिवारांनी खालील फोन क्रमांकावर मृत्यू झाल्यानंतर लगेचच कळवावे.

• Telephone no - 020-61930000 Extension 4158

• Mobile nos – 07262002426,

07262002427